

P. 7,8,25. 9,13. 9,8,12. धामन् = प्रकाश und मूर्ति nach dem Comm.
सत्त्वपति m. Fürst der Geschöpfe Buig. P. 7,4,7.
सत्त्वप्रकाश m. die Offenbarung der Qualität Sattva, personif. als
Fürst Verz. d. B. H. No. 541.
सत्त्वमय (von सत्त्व) adj. aus der Qualität Sattva gebildet MBn. 6,3007.
सत्त्वमूर्ति adj. dass. Buig. P. 7,8,49.
सत्त्वलवाणा adj. f. schwanger Çak. 66,18.
सत्त्ववत् (von सत्त्व) adj. 1) einen festen Charakter habend, Entschlossenheit —, Energie —, Muth besitzend; m. ein charaktervoller Mann BHAG. 10,36. MBn. 1,2536. R. 1,41,8. 2,106,31. 5,29,6. 48,7. Suçr. 1,123,19. 130,3 (zugleich mit der Qualität Sattva reichlich versehen). Spr. (II) 1277. 1628. 4170. 7040. KATHAS. 17,40. 18,67. 109. 301. 20,30. 33,30. 55. BHAG. P. 7,13,36. वीर्यो (das suff. gehört hier und im folgenden comp. zu beiden Wörtern) MBn. 3,2678. सत्त्वोत्साहवत् Spr. (II) 7049. सत्त्ववत् fehlerhaft für सत्त्ववत् RAGH. 5,56 (ed. Calc. richtig) und PANĀKAR. 1,8,35. — 2) f. वती N. pr. einer Tantra-Gottheit VJUTP. 106.
सत्त्ववर् m. N. pr. zweier Männer KATHAS. 53,90 78,9 (सत्त्वो gedr.). 51. fgg.
सत्त्वशालिन् adj. festen Charakters, energisch, mutig KATHAS. 18,311. 46,107.
सत्त्वशील m. ein Mannsnname KATHAS. 35,33. 81,5. Verz. d. Oxf. H. 152, b, 24.
सत्त्वसग्न m. seine Schöpfung (concret) der Qualität Sattva BHAG. P. 8,12,10.
सत्त्वस्थ adj. (f. श्रा) 1) beim festen Charakter bleibend, Festigkeit u. s. w. zeigend MAITRAJUP. 6,30. KÜLIKOP. in Ind. St. 9,10. BHAG. 2,45. MBn. 12, 5909. MÄLAV. 20,9. — 2) an der Qualität Sattva festhaltend, sich in derselben bewegend BHAG. 14,18. BHAG. P. 8,5,50. धी Spr. (II) 3463.
सत्त्वस्थान n. das Verbleiben in der Qualität Sattva Verz. d. Oxf. H. 58, b, 9.
सत्त्ववर् adj. die Qualität Sattva entziehend: कलि० हरे० पुसाम् Buig. P. 4,1,22.
सत्त्वात्मन् (सत्त् + श्रा०) adj. dessen Wesen die Qualität Sattva ist BHAG. P. 8,12,21.
सत्त्वपक्षिन् (सत्त् + प०) m. ein guter, nützlicher, unschädlicher Vogel Çuk. in LA. (III) 34,14.

सत्त्वपति (सत्त् + प०) m. 1) Heerführer, Anführer überbh.: Vorkämpfer, Held RV. 1,34,7. वै सैमासि सत्त्वपतिस्वं राजोत् वृत्रद्वा 91,5. namentlich Indra 11,1. 53,6. 165,3. वै सत्त्वपतिर्मध्यवा नस्तरुतः 174,1. 6,26,2. श्रान्तिरु वृलक्षण 8,6. RV. 2, 1, 4. 33, 12. श्रियद्विद्विति सत्त्वपति सापाक्षये गुणा नृभिः 5,25,6. 32,11. 44,13. 65,2. 82,7. स. सत्त्वपति॒ शवसा॒ हृति॒ वृत्रम् 6,13,3. 14,4. 16,19. 46,1. 8,2,28. 19,36. 21,10. अ॒दित्या॒ 6,31,4. 10,8,9. 60,2. इन्द्रामी॒ वृत्रकृत्येषु॒ सत्त्वपति॒ 65,2. AV. 7,62,1. विद्यस्य 73,4. — 2) ein guter Herr, — Gebieter: विद्यस्य PRAÇnop. 2,11. Verz. d. Oxf. H. 47, a, 13. BHAG. P. 2,8,27. 8,22,15. 10,34,16. — 3) ein guter Gatte RAGH. 3,38. प्राप्ति० adj. f. KATHAS. 15,53.

सत्त्वपत्र (सत्त् + प०) n. ein junges Blatt der Wasserrose ÇABDAK. im ÇKDn.
सत्त्वपथ = सत्त्वपथ. instr. °पथा R. 7,80,10.

सत्त्वपथ (सत्त् + पथ) m. ein guter —, der richtige Weg AK. 2,1,16. H.

VII. Theil.

984. °वर्तिन् ein Planet VARUN. 8,53. gewöhnlich in übertr. Bed.: सत्ताम् MBn. 13, 6477. R. 2,23,42. Buig. P. 4,12,50. °पथे पा॒ 3,28,1. MBn. 2,267. गम् R. 7,107,13. वर्जय् 5,89,35. त्यज् KATHAS. 91,42. °पथे सनि विष्ट॑; MBn. 1,3627. वर्त् HANV. 4023. स्थितः R. 2,31,10. 5,90,30. °स्थान॑ MBn. 13, 6443. °पथादपतः R. 4,34,35. am Ende eines adj. comp. श्रान्तिसः Spr. (II) 719. मुक्त् KATHAS. 56,13. उत्क्रातः॑ 294. उष्णाङ्गित॑ Buig. P. 6,7,2. य॒ nicht auf dem richtigen Wege seind (मनस्) 3,28,7. सत्पद्धति (सत्त् + य॒) f. Titel einer Schrift Verz. d. B. H. No. 874. sg. सत्पद्धरलाकर m. desgl.; s. u. नीरेणुक॑. सत्पशु (सत्त् + पशु॑) m. ein zum Opfer geeignetes Thier ÇKDn. und WILSON ohne Angabe einer Aut.
सत्पात्र (सत्त् + पात्र) n. eine würdige Person Spr. (II) 3843. sg. 4256. 5434. 6714. RĀGA-TAR. 3,181. MÄRK. P. 21,91. Buig. P. 7,14,27.
1. सत्पुत्र (सत्त् + पुत्र॑) m. ein guter Sohn Spr. 6428, v. l.
2. सत्पुत्र॑ (wie eben) adj. einen Sohn habend M. 9,154. य॒ ebend.
सत्पुरुष (सत्त् + पुरुष॑) m. ein guter —, vorzüglicher Mensch P. 2,1,61, Schol. R. 2,48,7. 109,19. Spr. (II) 1460. 1613. 3277. 4157. 4356. 5784 (s. v. a. ein kluger Mann). 6019. 6106. 6389. 7224. LALIT. ed. Calc. 43, 4. 9.
सत्पुष्प (सत्त् + पुष्प॑) adj. (f. श्रा) in Blüthe stehend P. 4,1,64, VÄRTT. 1. VOP. 4,15.
सत्प्रक्रिया (सत्त् + प्र॑) f. der Abschnitt über die Participia praesentis: °व्याकृति Verz. d. B. H. No. 739.
सत्प्रतियहृ (सत्त् + प्र॑) m. die Entgegennahme einer Gabe von guten, ehrenwerthen Menschen M. 10,115. य॒ 11,194. JÄGN. 3,290.
सत्प्रतिश्व (सत्त् + प्रतिश्वा) adj. der Etwas versprochen hat Trix. 3,3,192.
सत्प्रतिपक्ष (सत्त् + प्र॑) adj. wogegen ein trifliger Einwand erhoben werden kann: केतु॑ ein solches Argument (auch subst. mit Ergänzung von केतु) TAKAS. 40, 42. SARVADARÇANAS. 119,19. KUSUM. 50,11. Verz. d. Oxf. H. 241, b, 14. 242, a, No. 893. fgg. Davon nom. abstr. °ता॑ f. KUSUM. 49,12.
सत्प्रतिपक्षित (von सत्प्रतिपक्ष) adj. wogegen ein trifliger Einwand erhoben worden ist Comm. zu KAP. 1,71.
सत्प्रतिपक्षिन् adj. = सत्प्रतिपक्ष. Davon nom. abstr. °पक्षिता॑ BRAH. 76. °पक्षित॑ n. ebend. Comm. श्रसत्प्रतिपक्षित॑ n. Z. d. d. m. G. 7,294, N.
सत्प्रमुद्रिता॑ s. u. सदाप्रमुद्रित॑.
सत्पक्ल (सत्त् + पक्ल) m. Granatbaum ÇABDAK. im ÇKDn. n. die Frucht Verz. d. Oxf. H. 103, b, 2. — सत्पक्लानाम् Spr. (II) 813 schlechte v. l. für सत्पक्लानाम्.
सत्पै॒ (von सत्त्) 1) adj. wirklich, wahr, ächt; wahrhaft, ernstlich; zuverlässig, treu (Gegens. मोघ, व्यनुत् u. s. w.) AK. 4,1,5,22. 3,4,10,86. H. 264. an. 2,386. MED. j. 60. HALAS. 1,141. 144. श्रिग्निविद्वा॑ शतुचिदि॑ सूत्यः RV. 1,148,5. मत्त 132,2. 174,1. श्राणिषः 179,6. 7,17,5. VS. 35, 20. उत्कथा॑ RV. 6,67,10. वचस् 7,104,12. श्राणा॑ TBA. 3,12,2,2. ज्ञारितार॑: RV. 1,180,7. सूत्या॑ सूत्यस्य॑ कर्णाणि॑ वोचम् 2,18,1. 22,1. 23,11. मन्यु॑ 24,14. 4,17,10. रूपि॑ 3,14,6. मनसा॑ 7,90,5. 10,67,8. राजन्॑ 9,92,6. सत्पिणि॑: 6,67,7. सूत्या॑ नूणाम्भवद्वहृति॑: wahr so v. a. von Erfolg begleitet 6,68,5. 7,83,4. 7. 10,116,8. यामि॑: सूत्ये॑ भवति॑ यद्यैषि॑ आ॒ १,